

Ref No.: MUM/SEC/246-10/2025

January 18, 2025

To,
General Manager
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort
Mumbai – 400001

To,
Vice President
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot C/1,
G Block, Bandra-Kurla Complex
Bandra (East), Mumbai – 400051

Scrip code: Equity (BSE: 540716/ NSE: ICICIGI)

Dear Madam/Sir,

Subject: Extract of Audited Financial Results of the Company for the quarter and nine-months ended December 31, 2024 – Newspaper publication

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of the extract of Audited Financial Results of the Company for the quarter and nine-months ended December 31, 2024, published in newspapers namely Financial Express (all edition) and in Loksatta (Mumbai edition).


The advertisement also includes a Quick Response code to access full format of the quarterly and year to date Financial Results.

The above information is being made available on the Company's website at www.icicilombard.com.

You are requested to kindly take the same on records.

Yours Sincerely,

ICICI Lombard General Insurance Company Limited



Vikas Mehra
Company Secretary

Encl: As above

ICICI Lombard General Insurance Company Limited

JAISHANKAR WILL ATTEND SUMMIT

Quad meet with India on the table day after Trump takes office

● Secy of State nominee Rubio had faulted Obama govt for neglecting India-US ties

SHUBHAJIT ROY
New Delhi, January 17

AS EXTERNAL AFFAIRS minister S Jaishankar heads to the US to attend the inauguration of US President Donald Trump on January 20, a meeting of the Foreign Ministers of the Quad grouping is likely to take place in Washington DC.

This could mark the first meeting of the Quad foreign ministers — from US, Japan, Australia and India — under the Trump 2.0 administration and is expected to take place on January 21.

Ministry of external affairs official spokesperson Randhir Jaiswal said that the four ministers are expected to be at the inauguration.

Japanese foreign minister Takeshi Iwaya; Australian foreign minister Penny Wong; and Jaishankar will have the opportunity to meet US secretary of state nominee Marco Rubio on the sidelines of the inauguration.

Rubio is known to be a China hawk, and in July last year, he had introduced a Bill proposing that India be treated similarly to allies like Japan, Israel, South Korea and NATO partners in terms of technology transfers.

Significantly, in the recently released regulatory framework on the export of AI software by the Biden


NEW BEGINNING

■ This could mark the first meeting of the Quad foreign ministers — from the US, Japan, Australia and India

■ Rubio in July last year had introduced a Bill proposing that India be treated similarly to allies like Japan, Israel, South Korea and NATO partners in terms of technology transfers

■ Japanese foreign minister Takeshi Iwaya; Australian foreign minister Penny Wong; and Jaishankar will meet US secy of state Marco Rubio

■ Rubio's Bill to support India in addressing threats to its territorial integrity. It seeks to block security help to Pakistan if it is found to sponsor terrorism against India



administration, India doesn't figure in the first category of 18 US allies which have no restrictions. India's in Tier 2 with the vast majority which will face a limit on how much computing power they can import from US firms if they can host it in trusted environments.

Rubio's Bill had aimed to support India in addressing threats to its territorial integrity and seeks to block security assistance to Pakistan if it is found to sponsor terrorism against India.

Rubio had said China continues to aggressively expand its domain in the Indo-Pacific region and seeks to impede the sovereignty and autonomy of US regional partners.

His Bill had said the US-India partnership is vital to countering influences from Communist China. It also advocates enhancing strategic, diplomatic, economic and military ties with New Delhi.

In September 2014, dur-

ing Prime Minister Narendra Modi's visit to Washington DC, Rubio had written an op-ed and had faulted the Barack Obama administration for neglecting Indo-US ties.

Indian officials and outgoing Joe Biden administration officials have been in touch with the Trump team, including Marco Rubio's about continuing the initiatives between India and US. This includes the Initiative for Critical and Emerging Technologies (iCET).

During his first term, Trump became the first US President to name China as a strategic threat and rival. He also revived the Quad grouping in 2017. This was continued and elevated by President Joe Biden.

Jaishankar is also expected to meet Vice President JD Vance and his wife of Indian-origin Usha Vance during the trip, apart from NSA-designate Mike Waltz. He had met Waltz during his trip to the US in the last week of December.

NIHAL KOSHIE
New Delhi, January 17

THULASIMATHI MURUGESAN'S PARENTS wanted to raise their hands over their heads to clap when she received the Arjuna award from the President of India at the Rashtrapati Bhavan on Friday. But father Murugesan and mother Viji forgot the brief and shed tears of joy.

Watching their daughter, a Paralympics silver medalist shuttler, donning the special maroon blazer when walking down the hallway of the Ganatantra Mandap was a moving experience for the proud parents. For being a taskmaster, Murugesan, a daily wage labourer-turned coach, is nicknamed the 'Dangal father' by Thulasimathi and her younger sister Kiruttigha. For the family of four that once lived in a straw hut that caught fire every summer, an invitation to the president's official residence will remain a cherished memory.

On a day India's sporting achievers were honoured - a record 17 para-athletes with the Arjuna award - there were happy scenes of selfies with the bronze statuettes, gleaming athletes in the ceremonial dress, parents with moist eyes and proud hearts. Like the Murugesans from Kanchipuram, entire families were celebrating. "I cried when Thulasimathi received the Arjuna award from the presi-

Awestruck and awesome


dent. I couldn't hold back my tears," Murugesan said, clutching onto the citation certificate. The flight to Delhi was the first time his wife Viji travelled by air.

"Since childhood I have seen many legendary athletes getting this award. This is a special moment. I thank my dad who is also my coach. My sister and I call him 'Dangal father'. Whether we won or lost, he would wake up at 5 am and take us to the stadium," Thulasimathi said.

She and her sister Kiruttigha first played badminton using rackets that came free with the nutritional drink Boost. They later switched to Complan. Their father saved his daily wage for the diet and education of his two daughters.

He got criticised by relatives because they felt he was foolish not to buy good for their marriages. "Our father was determined that we should be able to choose our own path. Today there are people coming home to honour him," Kiruttigha, a former national school games squash champion, said.

Paris Paralympics javelin gold medalist Navdeep Singh was overjoyed about fulfilling his late father Dalbir Singh's dream. The athlete from Buana Lakh village in Panipat, lost his father seven months ago. Dalbir had taken ill just days before Navdeep won bronze at the World Para Athletics Championships in



■ Thulasimathi Murugesan, a Paralympics silver medalist shuttler, hails from Kanchipuram

■ Her father is a daily wage labourer-turned coach

■ She and her sister Kiruttigha first played badminton using rackets that came free with the nutritional drink Boost

May last year. He didn't live long enough to see his son win gold in Paris four months later. Navdeep's older brother Mandeep and mother Mukesh Rani travelled to the capital for the special day.

"Our father took a loan of Rs 1 lakh using a Bima policy to buy Navdeep his first javelin," Mandeep, Navdeep's older brother, said. Mandeep, a boxer, dropped out because the underprivileged family didn't have enough money to fund two athletes.

"Rashtrapati Bhavan aam admi ke liye ek sapna hai... (For the common man it is a dream to beat the Rashtrapati Bhavan). Phones were allowed but I have captured the moment in my mind and it will stay forever," Mandeep said.

Preethi Pal, the double bronze winner at the Paralympics — 100 metres and 200 metres — was accompanied by her grandfather Rishi Pal. APWD road work supervisor from Hashampur is Muzaffarnagar, Rishi's only previous memory of Delhi is a visit to see the outer walls of the Red Fort.

"Pothon ne poore parivaar aur desh na naam roshan kar diya. (My granddaughter has made the family and nation proud)," Rishi said. Because of the no-phone policy, he did not follow up on the promised phone call to colleagues and neighbours wanting to watch the awards ceremony on TV. "When I go back I will enthral them with stories about our trip to Delhi," he said.

Standing a few feet away from the grandfather and granddaughter is Vantika Agarwal, a chess Olympiad gold medal winner, along with her father Ashish and mother Sangeeta. Ashish had proposed to Sangeeta on the very day both of them cleared the CA exam. Sangeeta put a lucrative and rewarding career on the backburner to travel with Vantika to chess tournaments.

Coldplay fans flock to resale sites for tickets

SURENDER NEGI
New Delhi, January 17

POPULAR BRITISH ROCK band Coldplay will be performing at the DY Patil Stadium in Navi Mumbai on January 18, 19 and 21 and at Ahmedabad's Narendra Modi stadium on January 25 and 26. The demand for the tickets has reached a fever pitch on social media.

Popular social media sites like Reddit are a meeting point for diehard fans who are seeking tickets with those trying to make

a quick buck reselling tickets for the eagerly-awaited event.

On the websites of third-party resellers like Viagogo, tickets are still available at a huge mark up with the costliest at over ₹1.5 lakh for the opening two days of the Mumbai leg. However, as fans lined up for tickets here as well, the site crashed even though it says tickets are available for 18 and 19 January. For the January 21 event in Mumbai, two tickets are available between ₹2,436 to ₹1.52 lakh. While



₹7.33 lakh for the last day of the tour. BookMyShow had made available additional tickets on its site on Wednesday for the Ahmedabad leg.

A user on Reddit by the username sneak_sneakyyy, meanwhile, accused one Harsh Agarwal of scamming more than 10 fans of over ₹17 lakhs on the pretext of selling Coldplay tickets.


The post stated that the fans approached the Mira Bhayandar police, the DCP and the Commissioner with a 250-page

complaint but the authorities showed no interest.

When the booking for the band's Music of the Spheres World Tour opened in September 22 last year, it got sold out within minutes on BookMyShow.

The tickets soon made their way into the resale market, with some quoting as much as 100 times the price of the ticket.

There was a huge uproar in the country following this and even a PIL was filed on behalf of the Coldplay fans.



RAMKRISHNA FORGINGS LIMITED

CIN No: L74210WB1981PLC034281
Regd. Office: 23 Circus Avenue, Kolkata - 700017
Phone: 033-4082 0900/ 033-7122 0900, Fax: 033-4082 0998,
email: secretarial@ramkrishnaforgings.com, Website: www.ramkrishnaforgings.com

Extract of Statement of the Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine-Months ended December 31, 2024


(All amounts in INR Lakhs, unless otherwise stated)

Sl. No.	PARTICULARS	Consolidated					
		Quarter - Ended			Nine-Months Ended		Year Ended
		December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from continuing operations	1,07,378.18	1,05,362.87	99,559.02	3,08,689.31	2,73,058.83	3,70,454.46
2	Profit before tax from continuing operations	12,905.20	13,600.68	11,427.43	37,858.66	32,061.63	44,775.60
3	Profit for the year/period from continuing operations	9,961.44	10,817.41	8,455.42	28,680.69	24,008.28	33,310.31
4	Profit for the year/period before tax from discontinued operations	-	9,659.70	308.34	9,917.78	1,018.07	1,129.81
5	Profit for the year/period from discontinued operations	-	8,159.20	230.77	8,347.47	750.34	833.21
6	Profit after tax for the period	9,961.44	18,976.61	8,686.19	37,028.16	24,758.62	34,143.52
7	Total Comprehensive Income for the period / year	9,796.18	18,851.63	8,652.99	36,613.42	24,659.35	33,603.53
8	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- per share)	3,616.57	3,615.52	3,615.52	3,616.57	3,615.52	3,615.52
9	Other Equity						2,64,794.57
	Earnings per equity share (for continuing operations) (₹) (Face value per share ₹ 2/- each)						
	1) Basic	5.51*	5.98*	4.89*	15.86*	14.60*	19.78
	2) Diluted	5.51*	5.97**	4.89**@	15.86*	14.46**@	19.60@^
	Earnings per equity share (for discontinued operations) (₹) (Face value per share ₹ 2/- each)						
	1) Basic	-	4.51*	0.13*	4.62*	0.46*	0.49
	2) Diluted	-	4.51**	0.13**@	4.62*	0.45**@	0.49@^
	Earnings per equity share (for continuing and discontinued operations) (₹) (Face value per share ₹ 2/- each)						
	1) Basic	5.51*	10.50*	5.02*	20.48*	15.06*	20.27
	2) Diluted	5.51*	10.48**	5.02**@	20.48*	14.91**@	20.09@^
	* not annualised						
	@ after considering impact of share warrants						
	^ after considering impact of employees stock option plan (ESOP)						

Notes:
1 The above Unaudited Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Holding Company at their respective meeting held on January 17, 2025.
2 Information on Unaudited Standalone Financial figures for the Quarter and Nine-Months ended December 31, 2024.


Sl. No.	PARTICULARS	Quarter - Ended			Nine-Months Ended		Year Ended
		December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from Operation	95,272.39	95,232.26	90,287.67	2,77,350.25	2,60,344.46	3,48,960.75
2	Profit Before Tax (after exceptional item)	12,815.54	22,913.73	11,016.02	46,180.23	31,665.33	43,653.35
3	Profit After Tax (after exceptional item)	9,954.55	18,279.69	8,225.73	35,542.15	23,876.96	32,606.93
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	9,836.20	18,161.33	8,192.89	35,187.09	23,778.45	32,133.52

3 These above results is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine-Months ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine-Months ended December 31, 2024 are available on the company's website i.e. www.ramkrishnaforgings.com and the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www.nseindia.com respectively and can also be accessed by scanning the QR code given in this publication.



On behalf of the Board of Ramkrishna Forgings Limited
Naresh Jalan
Managing Director
(DIN: 00375462)

Place: Kolkata
Date: January 17, 2025



FINANCIAL RESULTS

Particulars	₹ in Lakhs				
	Three months ended		Nine months ended		Year ended
	December 31, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
	Audited	Audited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations ¹	647,445	643,662	2,135,380	1,933,104	2,559,416
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	96,011	57,373	265,311	185,739	255,518
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	96,011	57,373	265,311	185,739	255,518
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	72,438	43,146	199,870	139,909	191,859
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] ²	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Paid-up Equity Share Capital	49,523	49,228	49,523	49,228	49,269
Reserves (excluding Revaluation Reserve)	635,031	436,035	635,031	436,035	487,984
Securities Premium Account	687,860	654,804	687,860	654,804	658,725
Net Worth	1,372,414	1,140,067	1,372,414	1,140,067	1,195,978
Paid-up Debt Capital/Outstanding Debt	-	3,500	-	3,500	3,500
Earnings Per Share (face value of ₹10/- each)					
Basic (not annualised) (in ₹)	14.63	8.78	40.46	28.47	39.03
Diluted (not annualised) (in ₹)	14.48	8.73	39.99	28.35	38.78
Debt Equity Ratio	-	0.00	-	0.00	0.00
Debt Service Coverage Ratio	-	622.05	75.19	673.46	696.14
Interest Service Coverage Ratio	-	622.05	9,149.66	673.46	696.14


1. Total Income from Operations is gross written premium, gross of reinsurance and net of applicable taxes.
2. The Indian Accounting Standards (IND AS) are currently not applicable to Insurance companies in India.

Note: The above is an extract of the detailed format of quarterly and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year to date Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and the Company (www.icicilombard.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.

For and on behalf of Board of Directors

Sd/-
Sanjeev Mantri
Managing Director & CEO
DIN: 07192264

Place: Mumbai
Date: January 17, 2025



ICICI trade logo displayed above belongs to ICICI Bank and is used by ICICI Lombard GIC Ltd. under license and Lombard logo belongs to ICICI Lombard GIC Ltd. ICICI Lombard General Insurance Company Limited, ICICI Lombard House, 414, P. Balu Marg, Off Veer Savarkar Road, Near Siddhi Vinayak Temple, Prabhadevi, Mumbai 400025. Toll Free: 1800 2666 Fax No: 022 61961323 IRDA Reg. No. 115 CIN: L67200MH2000PLC129408 Customer Support Email ID: customersupport@icicilombard.com Website Address: www.icicilombard.com ADV/23127

